

February 24, 2023

**Listing Compliance and Legal** 

Regulatory BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 532749

Listing and Compliance

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai – 400 051

**NSE Symbol: ALLCARGO** 

Dear Sir/Madam,

#### Sub: Newspaper Advertisement for completion of dispatch of Postal Ballot Notice

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached herewith the copies of newspaper advertisement published in today's newspapers i.e. February 24, 2023 viz. The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) intimating about the completion of dispatch of postal ballot notice to the Members of the Company.

The above information is also made available on the Company's website <a href="www.allcargologistics.com">www.allcargologistics.com</a>

Kindly take the same on your record.

Thanking you.

Yours faithfully, For Allcargo Logistics Limited

Devanand Mojidra
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a



Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, erologist, Vastu & Gem Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🏿 आप और आपका भविष्य

### **DISCLAIMER**

The Free Press Journal does not youch for the authenticity or veracity the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

## **CHANGE OF NAME**

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM JUNAID MOHD IRFAN PATEL TO JUNAID IRFAN PATEL AS PER AADHAR CARD NO: XXXX XXXX 1660 DATED: 30/03/2016. CL-1564 I HAVE CHANGED MY NAME FROM

SAMEENA BANO SALAHUDDIN KHAN TO SIDDIQUI SAMINA BANO SHAHID AKHTAR AS PER AADHAR CARD NO: XXXX XXXX 7528 DATED: 15/02/2014. CL-1564 A SAPNALI, SPOUSE OF SHRI ANTOSH PARSHURAM NAIK

SANTOSH RESIDENT OF G-2/11. JEEVAN BIMA NAGAR LIC COLONY, DEVIDAS LANE NEAR SHANTI ASHRAM BORIVALI (WEST) MUMBAI 400103. HAVE CHANGED MY NAME FROM SAPNALI SANTOSH NAIK TO SMT SWAPNALI SANTOSH NAIK. VIDE AFFIDAVIT NO. 46AA 472981/ SELF DECLARATION DATED- 17/02/2023 CL-172

SPOUSE OF SHRIPATI PATIL **SHANKAR** RESIDENT OF E- 4/21, JEEVAN SHANTI COLONY, S V ROAD, SANTACRUZ (WEST) MUMBAI 400054, HAVE CHANGED MY NAME FROM GEETA TO SMT. GEETA SHANKAR PATIL VIDE AFFIDAVIT NO. 37AA 951286/ SELF DECLARATION DATED- 18/01/2023. CL-172 A I HAVE CHANGED MY NAME FROM RAJENDRA KUMAR VASANT BRID TO RAJENDRA VASANT BRID AS PER

DOCUMENT. CL-268 I HAVE CHANGED MY NAME FROM RENUKA RAJENDRA BRID TO SUSHAMA RAJENDRA BRID AS PER DOCUMENT. CL-268 A

WE 1 JEELANI MUNAWAR HOLDER INDIAN PASSPORT NO. R-2437763 ISSUED AT DOHA ON 04-05-2017 MUNA ANWAR SHAIK HOLDER OF INDIAN PASSPORT NO. U-0233070 ISSUED AT DOHA ON 27-09-2020 PERMANENT RESIDENTS OF J-SECTOR, H-LINE, ROOM-5, CHEETA CAMP, MUMBAI-400088 PRESENTLY RESIDENT OF BOOM FLAT-8, STREET-947, ZONE-38 AAD, DOHA, QATAR HAVE ALSAAD. CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM (MUSAB) HOLDER OF INDIAN PASSPORT NO W-0281997 ISSUED AT DOHA ON 07-06-2022 TO (GIVEN NAME) MOHAMMED MUSAB AS PER DOCUMENTS. OBJECTION(S), IF ANY, MAY BE FORWARDED TO SSY OF INDIA, STATE CL-394 QATAR.

WE, 1. JEELANI MUNAWAR HOLDER OF INDIAN PASSPORT NO. R-2437763 ISSUED AT DOHA ON 04-05-2017 AND 2. MUNA ANWAR SHAIK HOLDER OF INDIAN PASSPORT NO. U-0233070 ISSUED AT DOHA ON 27-09-2020 PERMANENT RESIDENTS OF J-SECTOR, H-LINE, ROOM-5, CHEETA CAMP,MUMBAI-400088 CHEETA CAMP, MUMBAI-400088
PRESENTLY RESIDENT OF ROOM PRESENTLY RESIDENT OF HOUM 21, FLAT-8, STREET-947, ZONE-38, ALSAAD, DOHA, QATAR HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM (MUADH JEELANI MUNAWAR) HOLDER OF INDIAN PASSPORT NO. R-8305078 ISSUED AT DOHA ON 25-02-2018 TO (GIVEN NAME)
MOHAMMED MUADH AS PER
DOCUMENTS. OBJECTION(S), IF
ANY,MAY BE FORWARDED TO
EMBASSY OF INDIA, STATE OF

I HAVE CHANGED MY NAME FROM BIJAL P UDESH TO ARUNA P UDESH AS PER AADHAR CARD. CL-365

I HAVE CHANGED MY NAME FROM ANIL JAGADISH RAI TO ANILKUMAR JAGADISH RAI AS PER AADHAR NO: CL-448 3673 7573 7511.

I, HEENA DILSHER SHAIKH D/O ZUBEDA SHAIKH R/O 23- 7/14 A.K.G NAGAR 60 FEET ROAD DHARAVI MUMBAI 400017 HAVE CHANGED MY NAME TO HEENA DILSHER SHAIKH D/O ZUBEIDA BANU ALL PURPOSES CL-476

I HAVE CHANGED MY NAME FROM THAVE CHANGED INT INTINE THE ANUSAYA RAMCHANDREA UPPARI, ANUSAYA TO ANUSUJA ANUSAYA TO ANUSUJA RAMCHANDRA UPPARI, ANUSUJA CL-541

AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM THAVE CHANGED MY NAME FROM MRS. RAMILABEN CHANDULAL BHATTI TO MRS. RAMILA CHANDULAL BHATTI AS PER DOCUMENTS. CL-890

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOKKUMAR GHEESULALJI RATHOD TO ASHOK GHEESULAL RATHOD AS PER DOCUMENTS.

CL-890 A I HAVE CHANGED MY NAME FROM MEENA ASHOKKUMAR RATHOD TO

MEENA ASHOK RATHOD AS PER DOCUMENTS. CL-890 B I HAVE CHANGED MY NAME FROM

BHAVIKA RONAK KOTAK TO BHAKT KOTAK AS RONAK PER CL-890 C

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM TASLEEMA MOHAMMED ARIF SELIA TO TASLIMA ARIF SELIA AS PER

DOCUMENTS. CL-890 D I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ARIF MOOSA SELIA TO

ARIF MOOSA SELIA AS PER DOCUMENTS. CL-890 E I HAVE CHANGED MY NAME FROM SAYEEDA MOOSA SELIA TO SAEEDA MOOSA SELIA AS PER MOOSA PER

CL-890 F

DOCUMENTS.

**CHANGE OF NAME** 

MY CHANGE NAME SANNU ANII

KORI TO SANJUDEVI ANIL KORI AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

SHIVANI AKASH RAO TO ANANYA AKASH RAO AS PER DOCUMENTS.

STATE THAT, I, MATRABA NAEEM

OURESHI (REFORE MARRIAGE)

AND MATRABA FAQROODIN RAJA

(AFTER MARRIAGE) ARE ONE AND

THE SAME PERSON I.E MYSELF ONLY AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM

VIKAR AHAMED IBRAHIM SHAIKH

TO VIKAR AHMED IBRAHIM SHAIKH

AS PER DOCUMENTS. CL-890 J

CL-890 G

CL-890 H

PER DOCUMENTS.

State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):- 6th Floor, The International", 16. Maharshi Karve Road Churchgate Mumbai-400 020

CORRIGENDUM

Please Refer to E-Auction Sale Notice For Sale Of Immovable Properties published Ir this newspaper on 23.02.2023 with reference to Borrowers Mr. Sachin Nawale Please read the date of e-Auction is 13.03.2023 instead of 13.02.2023. Other details will remain the same.

> Sd/ **Authorised Officer** State Bank of India

#### **GOVERNMENT OF MAHARASHTRA**

Urban Development Department. 4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai-400 032. Dated: 27th September, 2022.

NOTICE

THE MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966. NO.TPS-1219/2172/CR.110/19/UD-12-

Whereas, the Government of Maharashtra has sanctioned he Unified Development Control and Promotion Regulations (UDCPR) (hereinafter reffered to as 'the said UDCPR') for all the Regioanal Plans and Planning Authorities of the state except Municipal Corporation of Greater Mumbai, other Planning Authorities/Special Planning Authorities/Development Authorities within the limit of Municipal Corporation of Greater Mumbai, MIDC, NAINA, Jawaharlal Nehru Port Trust, Hill Station Municipal Councils, Eco-Sensitive Eco-Fragile region notified by MoEF & CC and Lonavala Municipal Council and Area under CIDCO's jurisdiction as Planning Authority, PCNTDA, MIHAN, MADC, MSRDC in Maharashtra under the provisions of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter refferd to as 'the said Act') vide Notification No. TPS-1818/CR.238/ 18/DP.&RP./ Sec.37(IAA)(c) & sec20(4)/UD-13, dated 02/12/2020 which has come into force with effect from 3/12/2020:

And whereas, Regulation No. 10.8 in Chapter-10-City Specific Regulations of the said UDCPR is regarding the Ulhasnagar Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Regulation");

And whereas, to study the problems in the effective implementation of the Regularisation of Unauthorised Developments in the City of Ulhasnagar Act, 2006 and to make the recomendations for the suitable ammendments in the said Act, the Government in Urban Development Department has constituted a committee under the Chairmanship of Additional Chief Secretary, Revenue and Forest Department vide Government Resolution No. TPS- 1219/2172/ C.R.110/19/UD-12, dated 27/7/2021 (hereinafter referred to as "the said Committee");

And whereas, the Government has accepted the reporalongwith the recommendations submitted by the said Committee to the Government vide dated 21/3/2022 and whereas, considering the recommendations of the said Committee, Government is of the opinion that, it is necessary to modify the said Regulation of the said UDGPR as mentioned Schedule appended with the Notice (hereinafter referred to as the proposed modification'):

Now therefore, in accordance with the provisions contained in sub-section (1AA)(a) of section 37 of the said Act, the Govt. hereby publishes this notice for inviting objections and / or suggestions in respect of the proposed modification described in the Schedule appended to this notice, from the general public within 30 (thirty) days from the date of publication of the notice in Maharashtra Government Gazette. The objections and / or suggestions shall be addressed to the Joint Director of Town Planning, Konkan Division, 3rd Floor, Main Building, Room No. 305, Konkan Bhavan, Navi Mumbai who is hereby appointed as an Officer on behalf of Government under section 162(1) of the said Act, for hearing the objections and /or suggestions which may be received from the general public within the aforesaid stipulated period and also the say of the Ulhasnagar Municipal Corporation and submit his report to the Government. The objections and /or suggestions received within the aforesaid stipulated period shall only be considered by the Government.

This notice is kept for inspection to the general public in the following offices for the period of one month on all working days 1) The Joint Director of Town Planning, Konkan Division

Konkan Bhavan, Navi Mumbai. 2) The Commissioner, Ulhasnagar Municipal Corporation

Ulhasnagar. 3) The Collector, Thane.

4) The Assistant Director of Town Planning, Thane Branch Thane

This notice shall also be made available on the Government

website www.maharashtra.gov.in (Acts/Rules) By order and in the name of the Governor of Maharashtra

Sd/ (P. M. Shinde)

Section Officer to **SCHEDULE** 

(Accompaniment to the Government in Urban **Development Department Notice No. TPS-1219/** 2172/CR.110/19/UD-12, dated the 27th September, 2022.)

**Existing Provision** 

ULHASNAGAR **MUNICIPAL** CORPORATION Regulation for unauthorised development in

Ulhasnagar City Municipal Corporation shall

be governed by the Regularisation of Unauthorised Development in the City of Ulhasnagar Act, 2006

**Proposed Modification** 10.8 - ULHASNAGAR MUNICIPAL

**CORPORATION** 10.8.1- Regulation for unauthorised development in Ulhasnagar City Municipal Corporation shall be governed by the Regularisation of Unauthorised Development in the City of Ulhasnagar Act. 2006.

10.8.2- For the purpose of Clause 10.8.1 the FSI permissible shall not be more than 4.00 plus the Ancillary FSI permissible in these regulations.

Provided that, for the Structure/s which has consumed FS1, more 4;00 plus the Ancillary FSI, then such additional construction shall be demolished before regularisation of such structure.

10.8.3- The unauthorised structure/s those cannot be regularised due to lack of structural stability or those are declared Dangerous/Dilapidated by the lawful order of the Municipal Commissioner, the FSI for redevelopment of such structure/s shall be permissible to the extent of, the consumed FSI of the existing structure (to be measured by considering the method a measurement prescribed in these Regulations i.e. P-Line) or as mentioned in clause 10.8.2 above, whichever is minimum (it may be called as protected

Provided that, the incentive FSI permissible for the redevelopment under these regulations shall be allowed over and above the protected FSI as mentioned hereinabove.

10.8.4- The structures, those can not be permissible under clause 10.8.2 and . 10.8.3 shall necessarily be developed under the provisions of Regulation No 14.8 (Urban Renewal Scheme).

However, the structures under clause 10.8.2 and 10.8.3 shall also have option of development under Regulation No 14.8.1 (Urban Renewal Scheme). 10.8.5-The minimum area for cluster in

Urban Renewal Scheme (URS), under regulation no. 14.8.1(i), shall be 4000 sq. mt. both for congest and non-congested areas. All other regulations of URS shall be applicable as per regulation no. 14.8. By order and in the name of the Governor of Maharashtra

Sd/

DGIPR 2022-23/6295

(P. M. Shinde) Section Officer to Government

**PUBLIC NOTICE** 

H.R., (2.50.00 Aar. Sq. Mtrs) land out of S. No. 5/2/2, total area 0-16-20 H.R., and 2) S. No. 5/13/2, area 2.30.0 Aar. Sq. Mtrs, situated at village Vadavali, Tal. Vasai, Dist Palghar, owned & possessed by 1) Damnica Fransis Disa & 2) Priya Thomas Lopes. They have agreed to sell that land properties to my clients. Therefore if any person/s or institution/s having any claims, objections of any nature whatsoever in respect of the above properties, should send their claims in writing to the undersigned at 'Mathura' undersigned at Hanuman bungalow. near Temple Hall, Yadav Patil Marg, Diwanman, Vasai Road (W), 401202, with documentary evidence in support thereof within 14 days of publication of this Notice, failing which the claims, actions if any, shall be deemed to have been waived.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my client is

intending to purchase the Industrial Gala

Unit No. 113 on first floor in Building No.

A, Hind Saurashtra Industries Co

operative Society Ltd., admeasuring 877

sq. ft. built - up area at Hind Saurashtra

Industrial Estate, Off. Andheri Kurla Road

Marol Andheri (F) Mumbai 400 059

situated at Land CTS No. 1646 of Village

Marol Taluka Andheri in Mumbai

Suburban District (herein after referred to

as the 'said Industrial Gala Unit') and is

holding 05 (five) fully paid-up shares of

Rs.50/- (Rupees fifty only) each bearing

Share Certificate No: 228 and distinctive

share numbers from 1016 to 1020 (both

inclusive) from the present owner Mr

Any person/s having any claim or any

interest against into or upon the said

Industrial Gala Unit by way of sale,

Agreement, Contract, Exchange, MOU

gift, lien, mortgage, loan, charge, lease

tenancy, occupation, possession

Fasement inheritance trust litigation

right of residence, maintenance and lis

pendence are hereby required to notify

documentary evidence to the

undersigned within 15 days from the date

If no claim is received or made as required

hereinabove, it shall be presumed that

any such claim in or on the said Industrial

Gala Unit shall be considered as waived

and / or abandoned for all intents and

purposes and the same shall not be

binding on my client and my client shall

complete the purchase transaction with

the present owner and the said

transaction will be completed without

having any reference to such claim if any

and same shall be considered as waived.

Opp. Vijay Nagar, Near Palloti Church

Marol Maroshi Road, Marol, Andheri (E)

Advocate Mahavir K Rambhia

Woodland Crest, First Floor,

Mumbai 400 059

Date: 24/02/2023

Place: Mumbai.

he same in writing with supporting

Sunjay M. Kapoor.

In the court of To whomsoever it may District Judge-2 & Addl. concern that 1) area 0-02-50

Hon'ble Shri. S. G. Vedpathak, Session Judge, Pune at Pune

to 55 of Mr. Navinchandra Hiralal Shah

**Notice through Court** Commercial Suit No. 48/2022

Pvt Ltd. 8) Shreerang Trimbak Jog

...Defendants R/at: Flat No. 9, Priyadarshni

Apartment, Erandwane, Pune 411004.

9) Surendra Ramlal Agarwal

...Defendants R/at: Flat No.1, Shrinivas Apartment, Shantileela Society Pune 411004 You are hereby informed that, the

present suit is pending before . Hon'ble Shri. S. G. Vedpathak District Judge-2 & Addl. Session Judge, Pune Therefore you are hereby informed to appear and attend the said matter

on this 4 March 2023 in you absence, further appropriate order will be passed, which may note. Notice is issued on this date 02 February 2023 under this courts seal. Order

(SEAL) Supdt. District Court Advocate D. K. MANKAR

PUBLIC NOTICE The General Public is hereby informe that my client <mark>MR. PRATHMESH GIRISH</mark> SALVI, Aged 30 Years, (U.I.D. 5014 5439 1980) & MR. GIRISH CHANDRAKANT SALVI

Pune

Aged 61 Years, (U.I.D. 5760 3727 5777), is ntending to purchase the below mention property under schedule from its owner viz Mr. Virendra Jaywant Mestry, Aged 52 Years (U.L.D. 2890 6327 9685) & Mrs. Vibha Virendra Mestry, Aged 47 Years, (U.I.D. 5304 2142 5043). If anybody or any person or entity or firm

or an individual is having any objection, claim, interest, lien, charge, dispute by whatever name or nomenclature is/ are hereby called fo he above intended sale transaction he/she/they may contact, with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of dispute/s within Seven (7) days from the date of this publication, to my client at his address A-4, Surya Kiran CHS, Rana Cottage Manchubhai Road, Malad (East), Mumbai-400097 and Email Id: prathmeshsalvi111@gmail.com, Mob.: 9769624849 failing which, my clien will proceed to complete the sale transaction with the above owner as if there are no third party claims/objections/ disputes in respect of the Schedule Property and after seven days o publication no claims/objections/disputes will

Schedule of Property All that Share Certificate No. 14 for 5 fully paid up Share of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 61 to 65 (both inclusive) aggregating to the total share capital of Rs. 250/- of the Hemkunj Co-operative Housing Society Limited, together with the Ownership rights over the Said Premises viz. Flat No. 701, admeasuring about 567 Sg. Ft. Carpet area, on Seventh Floor, in the building known as 'Hemkuni Co-Operative Housing Society Ltd. vith one car parking space-6, situated Liberty Garden Cross Road No. 2. Malac (West), Mumbai - 400 064, lying on plot of land pearing C.T.S. No. 27A, 27A/1, 27A/2, 27A/3 & 27A/4, in Revenue Village Malad South Taluka Borivali in Greater Mumbai Registration Subdistrict of Borivali, District Mumba

VIJAYPRAKASH YADAV

Advocate, Address: 1st Floor, Hamam House, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai- 400023. Email: vijayprakashoffice@gmail.com

Date: 24-02-2023

**Allcargo Logistics Limited** 

Place : Mumbai

(CIN: L63010MH2004PLC073508) Regd. Office: 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina Santacruz (E), Mumbai - 400 098 Phone: +91 22 66798100 Website: www.allcargologistics.com

Suburban.

Email: investor.relations@allcargologistics.com POSTAL BALLOT NOTICE

Members of Allicargo Logistics Limited (the "Company") are hereby informed that pursuant Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act" read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Management Rules") read with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Require

39/2020, 10/2021, 20/2021, 3/2022 and 11/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2022 and December 28, 2022 respectively, (collectively termed as "MCA Circulars"), and the Regulations, 2015 (the "Listing Regulations") and other applicable laws, including any statutor modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as may be enacted hereinafter, the Company seeks the approval to the following Resolutions as set out in the postal ballot notice dated February 13, 2023 (the "Notice"), through Electronic Voting process Item No. Description of the Resolution(s)

Special Resolution: Re-Appointment of Mr Martin Müller (DIN: 09117683) as ar ndependent Director of the Company

Ordinary Resolution: Appointment of Ms Shloka Shetty as a Head Innovation of the

As permitted under the MCA Circulars, the Company on Thursday, February 23, 2023, has sen the Notice in electronic form only, to all the members whose e-mail addresses are registered with the Company or with the depositories/depository participant(s) or with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited ("Link Intime/ RTA") and whose names appear in the register of members/ list of beneficial owners received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited as on, Friday, Februar

, 2023 ("Cut-off Date"). Any member who did not receive the Notice may either send an ema to investor.relations@allcargologistics.com or write to NSDL at evoting@nsdl.co.in The Notice is available on the website of the Company www.allcargologistics.com, NSDL https:// www.evoting.nsdl.com/ and Stock Exchanges i.e.www.bseindia.com and www.nseindia.com. As permitted under the MCA Circulars, the Company has sent the Notice electronically and has not sent the hard copy of the Notice along with postal ballot form and postage prepaid self-addressed husiness reply envelope to the members whose email address are not registered. Assent or dissent of the members on resolution specified in the Notice would only be taken through the e-Voting as per the MCA Circulars.

To facilitate such members to receive this Notice electronically and cast their vote electronically, members who have not registered their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">rnt.helpdesk@linkintime.co.in</a>. Members holding shares demat form are requested to register their e-mail addresses with their respective depositor participant(s) only.

Pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Act ead with Rules 20 and 22 of the Management Rules, Regulation 44 of the Listing Regulations MCA Circulars and any other applicable provisions, if any, the Company has extended e-Voting facility to enable the members to cast their votes electronically through the e-Voting services provided by NSDL. The voting through e-Voting will commence from Friday, February 24, 2023 at 9:00 a.m. (IST) and will end on Saturday, March 25, 2023 at 5:00 p.m. (IST). The e-Voting facility shall be disabled thereafter. All members are requested to cast their votes only through e-Voting as per the procedure provided in the Notice. Once the vote on the resolution is cast by a member he or she will not be allowed to change it subsequently. In case of any queries, members may refer the frequently asked questions (FAQs) and e-Voting user manual for shareholders available in the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call on toll free no.: 1800-1020-990 and 1800-22-44-30 or send a request to Ms Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.

The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off Date Friday, February 17, 2023. A person who is not a nember as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.

All documents referred to in the Notice and explanatory statement will be available for electronic aspection by the members from the date of dispatch of this Notice until the last date for receipt of votes by e-Voting i.e. Saturday, March 25, 2023 till 5:00 p.m. (IST). Members seeking to inspect such locuments can send an e-mail to <a href="mailto:investor.relations@allcargologistics.com">investor.relations@allcargologistics.com</a>. The Board has appointed Mr Dhrumil Shah (Membership No. FCS 8021 and CP No. 8978) of

M/s Dhrumil M Shah & Co., Practicing Company Secretaries, as the scrutinizer for conducting the

postal ballot/e-Voting process in a fair and transparent manner ("Scrutinizer").

Upon completion of the scrutiny of the votes cast in a fair and transparent manner, the Scrutinize vill submit its report to the Chairman of the Company or any person duly authorized by him. The Chairman or any other person authorized by the Chairman shall declare the results of the postal ballot as per the statutory timelines. The results of the postal ballot will be announced within 2 (two) working days of conclusion of the voting through postal ballot process. The results along with the Scrutinizer's report will be made available on the website of the Company <a href="www.atcargologistics.com/">www.atcargologistics.com/</a>
NSDL <a href="https://www.evoting.nsdl.com/">https://www.evoting.nsdl.com/</a> and Stock Exchanges i.e. <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and Stock Exchanges ii.e. www.nseindia.com. The Company will also display the results at its registered office. The resolutions

if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specifie for e-Voting i.e. Saturday, March 25, 2023. Any query in relation to the resolutions proposed to be passed by postal ballot may be address: o the Company Secretary of the Company at investor relations@allcargologistics.com.

Dated: February 23, 2023

Place: Mumbai

By order of the Board of Director For Allcargo Logistics Limited Devanand Mojidra

Company Secretary & Compliance Office (Membership No.: A14644)

PUBLIC NOTICE This is to inform the public at large th shares bearing Distinctive Nos. from 51

situated at Prem Nagar, Building No. 6 Exh. 150 M.C.F. Garden Road, Borivali (West) Cornetstene Estate Development Mumbai 400092, has been lost/ ...Plaintiff misplaced. The legal heir of the said nember has applied for duplicate share

The Society hereby invites claims objection or objections from any persor within the period of 14 (fourteen) days copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims objections for issuance of duplicate share certificate to the Secretary of Sat-Kripa C.H.S. Ltd. If no claims/ objection are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate share certificate in manner as is provided under the byelaws of the Society. The claims objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner

a member of Sat-Kripa C.H.S. Ltd.

For SAT KRIPA C.H.S. LTD. Secretary

provided under the bye-laws of the

NOTICE IS HEREBY GIVEN THAT my clients needs to purchase from M/s Ultratech escribed in the Schedule hereto free from all ncumbrances

ossession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of any such claim, vith all supporting documents, failing which the transaction shall be completed without eference to such claim and the claims, if any of such person shall be treated as waived and not binding on my clients. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

remises situate on the 9th Floor bearing Uni No. 901 admeasuring 494 Square feet carpet rea together with the exclusive right to use maintain and possess the common area the same floor adjoining the said unit ad neasuring about 292 square feet and double neighted terrace of 294 square feet and Unit No. 902 admeasuring 510 Square feet carpe area together with the exclusive right to use maintain and possess the common area on the same floor adjoining the said unit ad neasuring about 352 square feet: premise situate on the 10th Floor bearing Unit No.100 admeasuring 494 Square feet carpet area together with the exclusive right to use naintain and possess the common area on the same floor adjoining the said unit ad measuring about 292 square feet and Unit No 1002 admeasuring 510 Square feet carpet area together with the exclusive right to use naintain and possess the common area or the same floor adjoining the said unit admeasuring about 352 square feet and exclusive rights to use maintain and possess double heighted terrace of 323 square feet alongwith four Podium parking, in the building

as follows: Survey No. 295, Hissa no. 2; On or towards the South By C.T.S Road; On or towards the East:By Land bearing Surve No.295,Hissa No.4 Pa

On or towards the West: By Land bearing City Survey No. 295 Hissa No. 4 Dated this 24th day of February 2023.

**Public Notice** on behalf of my client M/s. Parnika Digital An Media Private Limited have issued the notice

This is to inform that Redevelopment of Residential Buildings No. 38 and 39 of Vartak Nagar Layout at Survey No. 212 (pt) at Village Majiwade, Thane (West), Taluka and District: Thane State: Maharashtra by Ekdani Constructions And Developers Pvt Ltd., having address Puraniks One Kanchan Pushp, Near Suraj Water Park, Kavesar, Ghodbunder Road, Thane (W) - 400607, Maharashtra has been accorded Expansion in Environmental Clearance EC Identification No. -EC23B038MH178162 dated 2 2 / 0 2 / 2 0 2 3 (File N SIA/MH/INFRA2/400366/2022)

Copies of clearance letter are available with the Maharashtra State Pollution Control Board and may also be seen at website http://parivesh.nic.in.

PLACE : Thane DATE: 23rd Feb. 2022

**Ekdant Constructions & Developers** Private Limited Puraniks One, Kanchan Pushp. Near Suraj Water Park, Kavesar

We are investigating the title of Mr. Charles Machado and/or his legal heirs and

successors Mrs. Gracy Machado, Ms. Mevis

Machado and Mr. Darius Charles Machado

"Owners") in respect of flat no. 5 admeasuri

528 square feet carpet area ("Flat") in the "A

wing on the second floor level in the building

nown as Olivia ("Building") situated at G

Chowdhary Lane, Juhu, Mumbai 400 049,

collectively described in the Schedule of

Property hereunder written. The Owners have

epresented that Charles Machado had on or

about April 1981, purchased the said Flat from

Nicholas Michael D'souza ("Landlord") and

hat he/they have a clear and marketable

espect of the said Flat and have agreed to

sell, transfer, assign and demise thei

undivided right, title, share and interest in the

said Flat to our Client, with the consent

confirmation and acceptance of the legal heir

and successor/s of the Landlord, free from all

encumbrances and beyond any reasonab

All person/s having any claim/interest in the

said Premises or any part thereof, by way o

sale, exchange, agreement, contract, gift

ease, lien, charge, mortgage, trust,

nheritance, easement, reservation

naintenance or otherwise howsoever is/are

hereby requested to inform and make the

same known to the undersigned in writing.

evidence thereof, within 14 (Fourteen) days

from the date of publication of this notice

hereof at their office address, failing which the

claims or demands (if any) of such person /s

surrendered, relinguished, released, waived

and given up and the negotiated purchase

transaction shall be completed, ignoring an

claims/demands and no subsequent claim

r demands will be entertained and/or for

which our Client shall not in any manner be

SCHEDULE OF PROPERTY

All those pieces and parcel of a residential fla

carpet area on the second floor level, in the

ouilding known as "Olivia" standing on a plot

of land admeasuring 906.02 square metre

or equivalent thereabouts, earlier bearing

Survey No. 3, Hissa No. 2, presently

corresponding to CTS Nos. 121, 121/4 8

121/5 of Village: Juhu, Taluka: Andheri, in the

Registration District and Sub District of

Mumbai and Mumbai Suburban situated a

G P Chowdhary Lane, Juhu, Mumbai 400049.

Dated this the 23rd day of February 2023

S V Road, Andheri (W) Mumbai 400 058

Sd/

LAWFUL SOLUTIONS

Opp. Shoppers Stop

206 DLH Plaza, 2nd Floor

together with supporting documents i

doubts.

esponsible

**PUBLIC NOTICE** 

client, we are investigating the title of the agricultural lands lying at Village-Shirdhon, Tal

Panvel, Dist. Raigad, State of Maharashtra more particularly described in the schedule

company, bank(s), financial institution(s), non-banking financial institution(s), a firm an

association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or

creditors, having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand in

respect of the said property or any part thereof by way of sale, agreement for sale, exchange, assignment, mortgage, charge, pledge, gift, trust, inheritance, occupation,

power of attorney, FSI, possession, tenancy , sub-tenancy, leave and license , lease, sub-

lease lien maintenance bequest succession right of way family arrangement.

ettlement, litigation, lis-pendens, decree or order of any court of law or otherwise of any

nature whatsoever howsoever, to or upon the said property or any part/s thereof are

nereby requested to inform the same in writing supported with the original documents to

the undersigned Advocate at their office within a period of **14 (fourteen)** days from the date

nereof, failing which any alleged the claims, demand rights or objection, if any, of such

person or persons shall be considered to have been waived and/or abandoned and the

right, title and interest of present owner in respect of the said property shall be deemed to

be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and we

will issue certificate of title and legal due-diligence report to my client without considering

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :

Mouje -Shirdhon, Tal - Panvel ,Dist - Raigad, State - Maharashtra,

45

82 82

92 93

111

114

114

114

114

Office at :- 9, Jasdanwala Commercial Complex, 1't Floor, Vishrali Naka

Near sukham Hospital, Above Simran Motors Service Centre, Panvel

Dist-Raigad Pin- 410206 Mail id. shekhargwani@gmail.com

Hissa Area Number H.R.P.

0-39-40

paiki 0-58-70 H.R.P area

Owned by

(1) Nayana Suraj Parmar (2) Abhishek Suraj Parmar

(4) Fulvanti Ramesh Parmar

(3) Akshit Suraj Parmar

0-06-00

Paiki

0-16-00 H.R.P area

Owned by

(1) Nayana Suraj Parmar (2) Abhishek Suraj Parmar

(4) Fulvanti Ramesh Parmar

0-23-00 H.R.P area

Owned by

(1) Nayana Suraj Parmar

(3) Akshit Surai Parmar

(2) Abhishek Suraj Parmar

(4) Fulvanti Ramesh Parmai

3 1-90-00 2=19

0=09

0=26

0=50

8=44

0=31

0=22

0=25

0=94

3=00

9=94

0=03

0=06 1=06

5=44

Shekhar G. Wani

Advocate-High-court

sd/-

4=79

0-16-00

0-44-00

0-14-40

0-05-30

0-45-70

1/2/B 0-14-20

8 0-04-00

10 0-65-00 1/C 0-30-10

3/B

6/A 6/C

(3) Akshit Suraj Parmar

1/2/F | 0-55-00

5 0-05-00 5/C 0-59-00

8=19

7=81

0=09

2=10

12=56

ereunder written (hereinafter collectively referred to as the "said Property").

NOTICE is hereby given to the public at large that at the instructions of our

All or any person/entity including and individual, a Hindu Undivided family, a

Ghodbunder Road, Thane

**PUBLIC NOTICE** 

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift,

known as "Ajmera Summit", situate at CST Road, Near HDFC Bank, Kalina, Santacruz East, Mumbai 400098, on the piece of land situate lying and being at village Kolekalyan. Taluka South Salesette, now in Greater Sombay in the Registration District and the Sub- District of Bombay City and Suburban bearing S. No. 295 Hissa 1 (Part) admeasurin about 542 sq. mtrs. or thereabouts (after deducting set back area of 62.50 sq. mtrs) and bearing C.T.S No. 4951 and now bearing C.T.S No. 4951 Admeasuring about 542 sq. mtrs, and C.T.S.No. 4951 B (Set Back land 62.50 sq. mtrs.) admeasuring aggregate area 604.50 sq. mtrs or thereabouts, and bounded

On or towards the North :By land bearing City

Advocate for the Intending Purchaser, Ms. Raksha D. Tanna. Advocate & Solicitor 120A, 3rd Floor, 24B, Rajabahadur

Hamam Street, behind BSE, Mumbai 400 023

Name of Land Owners/Kabiedar

(1) Nayana Suraj Parmar

(3) Akshit Surai Parmar

(2) Abhishek Suraj Parmar

(4) Fulvanti Ramesh Parmai

(1) Nayana Sanjay Parekh

(2) Nayana Suraj Parmar

(3) Abhishek Suraj Parmar

(4) Akshit Suraj Parmar (5) Fulvanti Ramesh Parmar

Dated this 24th February 2023

(W) - 400607, Maharashtra **PUBLIC NOTICE** PUBLIC NOTICE CALVERO FERREIRA, (3)

media.

Komal N. Jain.

CELSU ÉRREIRA, (4) CASSIAN FERREIRÁ, (5) CLAES FERREIRA, (6) CYTHERA MIRANDA (nee Cythera Ferreira), and (7) CYRENA FERREIRA ollectively "the Owners") in respect of their spective undivided share, right, title and interes described in the Schedule hereunder written an ereinafter referred to as "the said Property" All persons having or claiming to have a

with respect to informing public at large about copyright of Music of the Marathi language film

My Client have sold to Everest Entertainment

LLP sole and exclusive owner of copyright of

Music of the Marathi language film tentativel titled "Satarcha Salman" for the consideration

amount agreed between them and entered into

Agreement on Sentember 2019 But Everes

Entertainment LLP have not cleared the entir

consideration amount to my client and di-

breach of contract. On repeated demand

made by my client to Everest Entertainmer LLP, they have not honour the contract and

refused to pay consideration amount to m

My client by this notice cancel this music righ

contact immideately and want Everess Entertainment LLP to return all their contents

that they have given to Everest Entertainmen

LLP and orders Everest Entertainment LLP to

stop using thier logo and play the music in an

You tube satellite or any other form of digital

Advocate (High Court) Flat No 201, Heaven Star, Second Floor, Nr Jhanvi Nursing

Home Pvt Ltd, Malad (West)

share, right, title or interest in, to, or upon th said Property or any part thereof of any natur or in the nature of any agreement, license, sale transfer, mortgage, lien, charge, outgoings gift, lease, sub-lease, under-lease, exchange tenancy, possession, trust, inheritance, beques right, covenant or condition, maintenance of the said Property or any part thereof, are hereb equired to make the same known in writing alor with the supporting documents to the undersigned within 14 (fourteen) days from the date publication of this notice. Any claim not so made i writing as hereby required shall be deemed to b waived or abandoned to all intents and purposes THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT pieces and parcels of land admeasurin 2 359 70 square meters bearing Survey No. 49 467 (part) now bearing new CTS Nos. 467-A and 467-B, of Village Kondivita, Taluka Andheri in th registration district and sub district of Mumbai.

Dated this 24th day of February, 2023. **Dhiren H. Shah** Advocate, High Court 205(22A), 2<sup>nd</sup> floor Sir Yusuf Building Condominiun

E-mail: info@dhirenshah.net

PUBLIC NOTICE

Veer Nariman Road, Fort, Mumbai-400 00

This is to give Notice to the Public at large that my clients SHRI. DAYARAM KASHIRAM GUPTA and two others have agreed to purchase pearing no. 05 admeasuring 528 square feet Gala No. 6A, admeasuring 860 sq. ft. Carpet o around floor of Building No. 2, situated at Plot No 1A, CTS No. 252 of Village Goregaon, Taluka Borivli, Mumbai Suburban District in Ram Mand ndustrial Co-op. Premises Soc. Ltd. the Societ duly registered under the Maharashtra Co-op. So Act 1960 under Sr. No. BOM/HSG/1682 of 1969 Ram Mandir Road, Goregaon (East), Mumbai 400 063, along with five shares in share capital o the society vide Share Certificate No. 167 date 2<sup>nd</sup> October, 2009 shares bearing No. 331 to 335 (both inclusive) from (1) SHRI, DATTATRAY I BHANE & (2) SHRI. DINESH BABUBHAI SENJALIA Any person either having or claiming any righ title, interest or claim in and / or pos NIRMAL DEVNANI, Prop

the said Unit / Gala and shares in any manne including by way of any agreement, Undertaking arrangement, Sale, Transfer, Exchange rangement, Conveyance, Assignment, Charge, Mortgage Gift, Trust, Lease, monthly tenancy, Leave ar ense, Partnership, Joint Venture, Inheritance en, any right, title, interest or claim of any nature oute, suit, decree, other, restrictive covenant order of injunction, attachment, acquisition quisition or otherwise either claiming through (1) SHRI. DATTATRAY R. BHANE and (2) SHR DINESH BABUBHAI SENJALIA is hereby calle the undersigned in writing within 14 days from th date of publication hereof either by hand delive against proper written acknowledgement of th dersigned or by Registered Post A. D. only at the address of the undersigned viz. B/903, Hubtov ikhar C. H. S. Ltd., P. P. Road, Andheri (East Mumbai-400 069, failing which any such claim shall be deemed to be waived and / or abandoned

ne option of my client at any tim ted this 24th day of February. 2023 (ANIL R. MISHRA) Advocate High Court, Mumb

and thereafter the transaction may be completed a

PUBLIC NOTICE

We are investigating the title of Mr. Valeria Joseph Lawrence Serrao ("Owner") in respec of flat no. 8 admeasuring 528 square feet carpet area ("Flat") in the "A" wing on the third floor level in the building known as Olivia ("Building") situated at G P Chowdhary Lane, luhu, Mumbai 400 049, collectively described in the Schedule of Property hereunder written The Owner has represented that he had or or about 7th February 1981 purchased the said Flat from Nicholas Michael D'souza ("Landlord") and that he has a clear and marketable in respect of the said Flat and has thus agreed to sell, transfer, assign and demise his undivided right, title and interes in the said Flat to our Client with the consent confirmation and acceptance of the lega heirs and successor/s of the Landlord, free from all encumbrances and beyond any

reasonable doubts.

All person/s having any claim/interest in the said Premises or any part thereof, by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust inheritance, easement, reservation maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform and make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notic hereof at their office address, failing which the claims or demands (if any) of such person/s will be deemed to have been abandoned surrendered, relinquished, released, waived and given up and the negotiated purchas transaction shall be completed, ignoring any claims/demands and no subsequent claim or demands will be entertained and/or for which our Client shall not in any manner b

SCHEDULE OF PROPERTY All those pieces and parcel of a residentia flat bearing no. 08 admeasuring 528 square

feet carpet area on the third floor level, in the building known as "Olivia" standing on a plot of land admeasuring 906.02 square metre or equivalent thereabouts, earlier bearing Survey No. 3, Hissa No. 2, presently rresponding to CTS Nos. 121, 121/4 8 121/5 of Village: Juhu, Taluka: Andheri, in the Registration District and Sub District of Mumbai and Mumbai Suburban situated a G P Chowdharv Lane, Juhu, Mumbai 400049

NIRMAL DEVNANI, Prop LAWFUL SOLUTIONS 206 DLH Plaza, 2nd Floor,

Dated this the 23rd day of February 2023

Opp. Shoppers Stop, S V Road, Andheri (W) Mumbai 400 058

एस सी दावा क्रमांक २५८ ऑफ २०२१ (वृत्तपत्र प्रकाशन सी पी सी नियम २० (१ ए) आदेः • अनुसार ) गॉर्ट कॉज

दावा : सादर केल्याची तारीख : ०८/०१/२०२१ दावा : दाखल करून घेतल्याची तारीख ०५/०२/२०२१ नियम ५१ समन्स दाव्याला उत्तर देण्यासाठी कलम २७

ओ व्ही १, ५, ७ आणि ८ आणि ओ ८ आर ९ दिवाणं शिवशंकर हिरालाल जैस्वाल व्यवसाय : व्यवसाय भारतीय पत्ता : सदनिका क्रमांक ७०५, ७ वा मजला, मुलुंड आशीर्वाद सीएचएस लिमिटेड, डॉ आर पी रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई - ८०

विरुद्ध श्री सुनील बबन शिशुपाल वय ५२ वर्षे, सज्ञान, राहणार मुंबई, वॉर्ड क्रमांक - २. मासळी मार्केट जवळ, कसारा (पश्चिम ) शहापूर, ठाणे ४२१ ६०२ ).प्रतिवाद (आदेश दिनांकीत ०१/०२/२०२३ अनुसार प्रभारी

निर्धारण अधिकारी, न्यायालय कक्ष क्रमांक १, एच एर जे श्री व्ही डी केदार ) ज्या प्रमाणे वरील प्रमाणे नमूद केलेले वादी यांनी य न्यायालयात वरील प्रमाणे नमद केलेले प्रतिवादी यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे आणि खालील प्रमाणे त्याचा सारांश आहे.

असे घोषित कराने की प्रतिवादी आणि / किंवा अन्य कोणतीही व्यक्ती जी त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या माध्यमातून, वादी यांचे मालमत्ता सदनिका क्रमांक ७०५, ७ वा मजला, मुलुंड आशीर्वा सीएचएस लिमिटेड (प्रॉप ), डॉ आर पी रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई -४०० ०८० मधील ताब्यास हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिका

या माननीय न्यायालयाने असा स्थायी आदेश द्याव की आणि असे इंजंक्शन जारी करावे की प्रतिवादी आणि त्यांचे प्रतिनिधी, एजंट आणि किंवा अन्य त्यांच्या माध्यमातून दावा करीत आहे, त्यांना मालमत्ता सदनिका क्रमांक ७०५, ७ वा मजला, मुलुंड आशीर्वाद सीएचएस लिमिटेड (प्रॉप ), डॉ अार पी रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई -४०० ०८० संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा करारनामा, कागदपत्रे निष्पादित करून त्रयस्थ पक्षकार यांचे हक संबंध प्रस्थापित करण्यास प्रतिबंध करावा.

या माननीय न्यायालयाने असा स्थायी आदेश द्याव की आणि असे इंजंक्शन जारी करावे की प्रतिवादी, त्यांचे नातेवाईक, प्रतिनिधी, मध्यस्थ, नोकर त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या माध्यमातून दावा करीत आहे, त्यांना मालमत्ता सदनिका क्रमांक ७०५, ७ वा मजला, मुलुंड आशीर्वाद सीएचएर लिमिटेड (प्रॉप ), डॉ आर पी रोड, मुलंड (पश्चिम), मुंबई -४०० ०८० संदर्भात वात यांच्या ताब्याच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास मनाई करावी. कायद्याच्या प्रक्रियेच्या अनुसार.

क्लॉज (बी) आणि (सी) मध्ये नमद केलेल्य विनंतीच्या संदर्भात इंटेरीम आणि ऍड इंटेरीम आदेश द्यावेत दाव्याचा खर्च देण्याचे आदेश द्यावेत.

एफ. आणि दाव्याला आवश्यक असलेले अन्य आदेश द्यावेत.

आपणास याद्वारे समन्स बजावण्यात येते की आपण व माननीय न्यालयासमोर ३० दिवसांत व्यक्तिशः अथवा आपले विकलांच्या माध्यमातून उपस्थित राहावे, जे दाव्याच्या संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सक्षम असतील, किंवा त्यांच्या बरोबर अशी व्यक्ती असावी जी वरील प्रमाणे नमूद केलेले वादी यांनी नमूद केलेले प्रश्नांना उत्तरे देण्यास सक्षम आहे आणि ज्या प्रमाणे दावा अंति सुनावणीसाठी घेण्यात आला आहे आपण सर्व ने साक्षीदार त्या दिवशी सादर करानेत आणि कृपया नोंद घ्यावी की वरील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत व्यक्तिशः उपस्थित राहण्यात आपण कसूर केल्यास सुनावणी आपल्या अनुपस्थितीत घेण्यात येईल ; आपण आपल्यासोबत असे दस्तावेज सादर करावेत जे आपल्या ताब्यात आहेत किंवा जे पुरावा म्हणून आपल्याकडून सादर करता येतील आई या दाव्यात आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे म्हणून सादर करण्यासाट ज्यावर आपण विसंबून राह् शकता. माझ्या हस्ते आणि माननीय न्यायालयाच्या शिक्क्यानिश

ादला. दिनांक : फेब्रुवारी २०२३



हसनुद्दीन एस अन्सारी वादी यांचे वकील कार्यालय : ४. लक्ष्मी निवास बिलिंडग

निबंधक यांच्या करित

बृहन्म्बई

हरी ओम मेडिकल जवळ हॉटेल एलिगंस समोर, आरे रोड गोरेगाव (पर्व) मंबई ४०० ०६३ इ मेल : hasanlegal@rediffmail.co

श्री सुनील बबन शिशुपाल सूचना : दाव्याची पुढील तारीख १०/०३/२०२३ आहे कृपया दाव्याची सद्यस्थिती आणि पुढील तारीख शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय बृहन्मुंबई यांच्या अधिकृत

**Union Bank** 

युनियन बँक ऑफ इंडिया ् असेट रिकव्हरी व्यवस्थापन शाखा २१, वीणा चेम्बर्स, मॅझेनाइन मजला, दलाल स्त्रीट, फोर्ट मंबई ४०० ००१

बिसाईट : http://www.unionbankofindia.co.in

परिशिष्ट ४ नियम ८ (१) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरता)

न्याअर्थी अधोस्वाक्षरीकर्ता युनियन ब<mark>ँ</mark>क ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या अधिकाराने, सिक्युरिटायझेशन आणि रिकन्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ ( २००२ च्या ५४ अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम : अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २२ .१२ .२०११ रोजी एक मागणी सचना जारी करून कर्जदार/ गहाणदार/ हमीदार **मे. एन.के. कॉर्पोरेशन,** प्रोप्रायटर **श्री. शीतल पी शाह** रा. ३, लतीफ हाऊस, २५०, संत तुकाराम रोड, कर्नाक बंदर, मस्जिद पूर्व, मुंबई-४०० ००९, **श्री. शीतल प्रदीप शाह,** प्रोप्रायटर स्पॅन इंडस्ट्रीज, फ्लॅट क्र. २९, दुसरा मजला , शिवसेना भवन जवळ, बंद. स्टार मॉल, दादर(प.), मुंबईxoo3/ श्रीमती रमिला प्रदिप शाह निवासी ३. लतीफ हाऊस. संत तुकाराम रोड, लोखंडी बाजार, कारनॅव बंदर, मुंबई-४०० ००९, **श्री. हसेन सय्यद मदार** निवासी फ्लॅट क्र. .१०४ , पहिला मजला, ए विंग, सरकार रेसिडेन्सी, अंजीरवाडी समोर, माझगाव, मुंबई-४०० ०१०, **श्रीमती रिजवाना सय्यद हसेन**, सदनिका क्र. १०४ , पहिला मजला, ए विंग, सरकार रेसिडेन्सी, अंजीरवाडी समोर, माझगाव, मुंबई ४०० ०९० यांन ३०.११.२०११ सूचनेमध्ये नमूद रक्कम १२,०३,८७ १९३.०४ ( बारा कोटी तीन लाख सत्येंशी हजार एकशे त्र्याण्णव रुपये ४ पैसे मात्र) आणि थकबाकी त्यावरील व्याज सूचना मिलाल्यापासून ६० दिवसांच्य

आत भरण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/ गहाणदार/ हमीदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/ गहाणदार हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, अधोस्वाक्षरीकरांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना कथित कायद्याच्या कलम १३( ४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **२२ फेब्रुवारी २०२३** 

विशेषतः कर्जदार /गहाणदार/ हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. उत्त मिलकतिशी व्यवहार कर नये । मटर मिलकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा यनियन बँकेच्या रक्षम १२,०३,८७ १९३.०४ ( बारा कोटी तीन लाख सत्येंशी हजार एकशे त्र्याण्णव रुपये ४ पैसे मात्र) आणि त्यावरील ३०.११.२०११ व्याजाच्या भाराधीन असेल

गरण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये कायद्याच्या कलम १३ चे उप कलम ८ च्य तरतुर्दींकडे कर्जदाराचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

सदनिकेचा समावेश असलेला मालमत्तेचा तो सर्व भाग. क्र. १०४ , पहिला मजला, ए विंग, सैफी पार्क जवव्र सरकार रेसिडेन्सी'' म्हणून ओळखली जाणारी इमारत, समोर. अंजीरवाडी, डॉ. मस्करेन्हास रोड, माझगाव मंबर्ड जि.–मंबर्ड–४०००१०

ु **सीमा: उत्तरेला** हसनाबाद बिल्डिंग **दक्षिणेला** सैफी पार्क, **पूर्वेला** डॉ. मस्करेन्हास रोड **पश्चिमेला** सी विंग

तारीख: २२.०२.२०२३ ठिकाण: मंबर्ड

(संजय व्ही. टेंबे) मख्य व्यवस्थापक ु अधिकत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

## फॉर्म जी मुंबई येथे रिअल इस्टेटमध्ये कार्यरत राजेश लॅण्मार्क

प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड करिता स्वारस्याच्या अभिव्यक्तिकरिता निमंत्रण (इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये)

۶.	पॅन/सीआयएन/एलएलपी क्र. सहीत	राजेश लॅण्डमार्क प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड	
٢.	भन/साआवर्ग/एलएलपा क्र. सहात कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव	सीआयएन:यु७०१०२एमएच२०१५पीटीसी२७०४९७	
_	, ,		
۶.	नोंदणीकृत कार्यालय पत्ता	नोंदणीकृत आणि मुख्य कार्यालय:	
		१३९, सेक्सारिया चेंबर्स, २ रा मजला, एन. एम. रोड, फोर्ट, मुंबई-	
	2 6 6	४०० ०२३ भारत. https://rajeshlandmarkprojects.com	
₹.	वेबसाईटची युआरएल		
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या	सीटीएस नं. १३२२/१, संलग्नित सर्व्हे क्र. १६१, गाव वर्सोवा, जुह्	
	ठिकाणाचे तपशील	-वर्सोवा, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०० ०५३,	
		मोजमापित सुमारे ७४७८.६० चौरस मीटर्स.	
ч.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या	लागू नाही	
	ठिकणावर स्थापित क्षमता		
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य	लागू नाही	
	उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य		
<b>9</b> .	कर्मचारी/कामगारांची संख्या	कॉर्पोरेट कर्जदाराच्या पूर्वीची व्यवस्थापनाकडून खात्री	
		करण्यासाठी वाट पाहतो.	
۷.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे	नोंदणीकृत आणि मुख्य कार्यालय:	
	(अनुसूचींसह), धनकोंची सूची यासह पुढील	१३९, सेक्सारिया चेंबर्स, २ रा मजला, एन. एम. रोड, फोर्ट, मुंबई-	
	तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या	४०० ०२३ भारत. किंवा	
	संबंधित येथे उपलब्ध.	https://rajeshlandmarkprojects.com	
٩.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	https://rajeshlandmarkprojects.com किंवा	
		irprajeshlandmark@gmail.com	
		येथे ईमेल करून तपशील मिळवता येईल	
१०	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त	१७ मार्च, २०२३	
	करण्यासाठी अंतिम तरीख		
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए)	२७ मार्च, २०२३	
	तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख		
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर	०१ एप्रिल, २०२३	
	करण्यासाठी अंतिम तारीख		
१३.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल	https://rajeshlandmarkprojects.com	
		Email IDs: irprajeshlandmark@gmail.com	

त्यांचे एकमेव आणि निर्विवाद स्वेच्छेनुंसार धनको समिती द्वारे बदल करू शकतात. वेळापत्रकामध्ये कोणत्याही अशा बदलाच्या तपशील संभाव्य निराकरण अर्जदारांना रितसर नेंदविला जाईल. कॉपीरेट कर्जदाराच्या सीआयआरपीच्या भूतकालीन घटनांच्या क्रमवार नोंदीच्या तपशीलवार पार्श्वभूमी साठी कॉपीरेट कर्जदाराच्या वेबसाईट tps://rajeshlandmarkprojects.com येथे उपलब्ध ह्य प्रपत्र-जी सह प्रकाशित इओआय करिता तपशीलवार मंत्रणाच्या कृपया संदर्भ घ्यावा.

सीए मनिष जजू राजेश लॅंडमार्क प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड करिता निराकरण व्यवसायिक आयपी नोंद. क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/

पुढील तारीख : १७.०३.२०२३

...प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार

...अर्जदार अभिहस्तांकिती/प्रमाणपत्र धारक

आयपी-पी०००३४/२०१६-२०१७/१००८७ **एएफए:** एए१/१००८७/०२/१७०९२४/१०५३९३ एएफए वैधना १७ जानेवारी २०२४ पर्यंत दिनांकः २४ फेब्रुवारी, २०२३ पत्ताः डी५०२, निलकंठ बिझनेस पार्क, विद्याविहार पश्चिम, मुंबई-४०० ०८६ प्रक्रिया विशेष ईमेल आयडी: irprajeshlandmark@gmail.com नोंद. ईमेल आयडी: mmjaju76@gmail.com

### मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥ (भारत सरकार,वित्त मंत्रालय)

एमटाएनएल बिल्डिंग, ३रा मजला, टालफान भवन, कुलाबा माकट, कुलाबा, मुंबइ-४००००५.

विक्रीची उद्धघोषणा मांडण्याकरिता सूचना.

रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या द्सऱ्या परिशिष्टाच्या नियम ५३ अंतर्गत विक्रीची उद्धधोषणा मांडण्याकरिता सूचना. आर.पी. क्र. ४२ सन २००३

च्या प्रकरणात

बँक ऑफ बडोदा, द्वारा तिचे अभिहस्तांकिती

आयएआरसी-बीओबी-०१/०७ ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणुन तिच्या क्षमतेत कार्यरत इंटरनॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड.

मे. एअर कॉइल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रा. लि. आणि अन्य

१. मे. एअर कॉइल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रा. लि. प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार क्र. १

३२६-३२९, हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके रोड, दादर (मध्य रेल्वे), मुंबई-४०००१४ २. सुभाष पी. शहा

प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार क्र. २

कृष्ण भवन, वच्छराज लेन, माटुंगा, मुंबई-४०० ०१९

३. तुषार पी. शहा प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार क्र.३

१७९, शक्ती निवास, सर बालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर (मध्य रेल्वे), मुंबई-४०० ०१४

४. रमेश के. शहा प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार क्र.४

५, पारुल, माणेकलाल इस्टेट, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६

५. अनिल के शाह

प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार क्र.५ ४था मजला, माधव वाडी, नवीन इमारत, नायगाव क्रॉस रोड, दादर, मुंबई-४०० ०१४

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई यांनी काढलेल्या मूळ अर्ज क्र. १६६१ सन १९९९ मधील वसुली प्रमाणपत्र क्र. ४२ सन २००३ च्या निष्पादनात निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतीची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता २७.०३.२०२३ **रोजी दु. २.३० वा**. ही तारीख सूचीबध्द आहे. सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्याची विनंती करण्यात येत आहे.

# मिळकतीचे वर्णन

प्रमाणपत्र कर्जदार क्र. ३ यांच्या मालकीची मिळकत 'एफ' वॉर्ड क्र. ७१७१ (३), ७१७१ (३ए), ७१७१ (३बी), ७१७१ (३सी) आणि जुना स्ट्रीट क्र. ७३८बी आणि नवीन स्ट्रीट क्र. ६३ अंतर्गत पालिका दर आणि कराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पुस्तकातील आणि माटुंगा विभागाचा कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १४७/१० आणि नवीन सर्व्हे क्र. ११७० (पार्टनरशीप) अंतर्गत जमीन महसूलच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पुस्तकात नोंदणीकृत आणि मुंबई महानगरपालिकेच्या दादर माटुंगा मत्तेचा प्लॉट क्र. १७९ शा मोजमापित ७७८ चौ. यार्डस्, ६५०.४८५ चौ. मीटर्स शी समतुल्य किंवा तत्सम द्वारे समाविष्ट मुंबईच्या बेटातील मुंबईच्या उपजिल्हा नोंदणीतील दादर, मुंबई-१४ येथे स्थित, वसलेल्या आणि अशा त्यावरील उभे दोन गॅरेज आणि मॅस्युएजेस टेनेंट किंवा ड्वेलिंग हाऊसेस शक्ती निवास क्र.। आणि शक्ती निवास ॥ सह पालिका भाडेपट्टाधारक जमीन आणि मैदानाच्या सर्व त्या भाग आणि विभागमधील प्रमाणपत्र कर्जदार क्र. ३ यांचे अविभक्त हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि सह एकत्रित त्यावरील उभी रचना. मुंबई येथे सदर २० फेब्रुवारी, २०२३ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले.



(एस.के. शर्मा), वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥

१. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट

बेस्ट, २१/२, वडाळा, टिळक रोड, दादर (पूर्व), मुंबई-४०० ०१४, आंबेडकर कॉलेज समोर.

'एफ' प्रभाग क्र. ७१७१ (३), ७१७१ (३ए), ७१७१ (३बी), ७१७१ (३सी), बीएमसी, दादर (पू.), मुंबई-४०० ०९४ बृहन्मुंबई महानगरपालिका

जमीन महसूल नोंदी विभाग, माटुंगा विभाग, ''एफ'' वॉर्ड, मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका ( बीएमसी ''एफ'' वॉर्ड),

कॉर्पोरेट कार्यालय, १६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गौतम नगर, परळ (पूर्व), दादर (पूर्व), मुंबई-४०००१४

आयकर विभाग, सिंदिया हाऊस, २रा मजला, खोली क्र. २३४, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१

ऑलकार्गो लॉजिस्टीक लिमिटेड allcargo logistics

(सीआयएन: एल६३०१०एमएच २००४पीएलसी०७३५०८) नोंद. कार्यालय : ६ वा मजला, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (ई), मुंबई – ४०० ०९८ फोन : +९१ २२ ६६७९८१०० वेबसाइट : www.allcargologistics.com ईमेल : investor.relations@allcargologistics.com

पोस्टल मतपत्रिका सूचना

ऑलकार्गो लॉजिस्टीक लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कलम १०८, ११० आणि इतर लागू तरतुर्दीनुसार, कंपनी कायदा, (व्यवस्थापन आणि प्रशासन) २०१३ (''कायदा'') मधील नियम ० आणि २२ सह वाचीत नियम, २०१४ (''व्यवस्थापन नियम'') सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, १०/२०२१, २०२०, २०२० ३/२०२२ आणि ११/२०२२ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२०, २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२०. २३ जन २०२१. ८ डिसेंबर २०२१. डिसेंबर ०२५ आणि ०२५ मे . २०२२ अनक्रमे. (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक'' म्हणून संबोधले जाते), आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध ायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (''सूची विनियम'') आणि कोणत्याही वैधानिक ुधारणांसह इतर लागू कायदे ), त्यातील सुधारणा किंवा पुर्नअधिनियम सध्या अंमलात आहेत आणि यापढे लागू केले जातील, कंपनी खालील रिजोल्युशनला मंजुरी प्रयत्न करीत आहे, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेदारे (''ई-। ।तदान'') दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ च्या पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये (''सचना'') नमद केल्यान

11411 ) 14111 14 18 114 1- 14 - 11 11/001 11/10 11/001-1 ( ( ( ( ( ( ( ( ( ( ( ( ( ( ( ( ( (				
बाब क्रमांक.	ठरावाचे वर्णन			
	वशेष ठराव : मिस्टर मार्टिन मुलर (डीआयएन: ०९११७६८३) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती			
٦.	सामान्य ठराव : सश्री श्लोका शेट्टी यांची कंपनीच्या प्रमख म्हणन नियक्ती			

वरूपात सूचना पाठवली आहे, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत किंवा डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी नहभागी ) किंवा कंपनीचे रजिस्द्वार आणि शेअर द्वान्सफर एजंट सोबंत म्हणजे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लेमिटेड (''लिंक इनटाइम/ आरटीए'') आणि ज्यांची नावे सदस्यांच्या रजिस्टरमध्ये/ नॅशनल सिक्युरिटीज डेपॉझिटरी लिमिटेड (''एलएसडीएल'') कडून मिळालेल्या लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये दिसतात आणि सेंद्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी (''कट-ऑफ तारीख'') कोणताही सदस्य ज्याला सूचना प्राप्त झाली नाही तो एकतर गृतवणुकदार relations@allcargologistics.con वर ईमेल पाठवू शकतो किंवा एनएसडीएलकडे evoting@nsdl.co.in वर लिहू शकतो.

तदर सूचना कंपनीच्या www.allcargologistics.com, एनएसडीएल https://www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात www.bseindia.com Am{U www.nseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एमसीए परिपत्रकांतर्गत परवानगी दिल्याप्रमाणे, कंपनीने सचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे आणि न्या सदस्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत नाही अशा सदस्यांना पोस्टल बॅलेट फॉर्म आणि टपाल प्रीपेड स्वयं-पेड यावसायिक उत्तर लिफाफ्यासह नोटीसची हार्ड कॉपी पाठवली नाही. एमसीए परिपत्रकांनुसार नोटिसमध्ये निर्दिष्ट केलेल्या ठरावावर सदस्यांची संमती किंवा असहमति केवळ ई–व्होटिंगद्वारे घेतली जाईल.

अशा सदस्यांना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळावी आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी ज्या सदस्यांनी त्यांचे ई−मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकत केलेले नाहीत ते आता nt.helpdesk@linkintime.co.in येथे लिंक इनटाइमवर ई-मेल पाठवून नोंदणी करू शकतात. डीमॅट फॉर्ममध्ये रोअर्स धारण करर्णाया सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडेच नोंदवावेत.

कलम १०८. ११० आणि व्यवस्थापन नियमांचे नियम २० आणि २२. सची विनियमांचे विनियम ४४. एमसीए परिपत्रके आणि इतर कोणत्याही लागू तरतुदी, जर काही असतील तर, या कायद्याच्या कलम १०८, ११० आणि तर लागू तरतुर्दीच्या तरतुर्दीनुसार कंपनीने छडॐ द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सेवेद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक गद्धतीने मतदान करता यार्वे यासाठी ई-व्होटिंग सुविधेचा विस्तार केला आहे. ई-व्होटिंगद्वारे मतदान शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी ९:०० (भा.प्र.वे.) पासून सुरू होईल आणि शनिवार, २५ मार्च, २०२३ रोजी नंध्याकाळी ५:०० (भा.प्र.वे.) वाजता संपेल. त्यानंतर ई-मतदान सुविधा बंद केली जाईल. सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी नोटीसमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार केवळ ई-व्होटिंगद्वारेच त्यांचे मत द्यावे. ठरावावर एकदा नदस्याने मत दिल्यानंतर, त्याला किंवा तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही शंका असल्यास, सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि ई-वोटिंग वापरकर्ता पस्तिका पाह शकतात किंवा टोल फी क्रमांकावर कॉल करू शकतात: १८००-१०२०-९९० आणि १८००-२२-४४-३० किंवा श्रीमती पह्लवी म्हात्रे यांना **<** evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

. सदस्यांचे मतदान हक्क कंपनीच्या पेड-अप इक्टिी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील शकवार, १७ फेब्रवारी २०२३ रोजी कट-ऑफ तारखेनसार सदस्य नसलेली व्यक्ती तारीख ही सचना केवळ ु गाहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधानामध्ये संदर्भित केलेली सर्व कागदपत्रे ही सूचना पाठवल्याच्या तारखेपासून ई–वोटिंगद्वारे मते मिळण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच शनिवार, २५ मार्च २०२३ रोजी ५:०० (भा.प्र.वे.) पर्यंत सदस्यांच्या इलेक्ट्रॉनिक तपासणीसाठी उपलब्ध असतील. अशा दस्तऐवजांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य investor.relations@allcargologistics.com वर ई-मेल पाठव्

गेस्टल बॅलेट/ई-व्होटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मंडळाने डब्ल्यूएस ध्रुमिल एम शाह अँड कंपनी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजचे श्री ध्रुमिल शाह (सदस्य क्रमांक एफसीएस ८०२१ आणि सीपी क्रमांक ८९७८) यांची योग्य आणि पारदर्शी पद्धतीने (''स्कटिनायझर'') छाननीकर्ता म्हणन नियक्ती केली आहे.. निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने टाकलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, छाननीकर्ता आपला अहवाल

कंपनीच्या अध्यक्षांना किंवा त्याने अधिकृतपणे अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. अध्यक्ष किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेली इतर कोणतीही व्यक्ती वैधानिक कालमर्यादेनुसार पोस्टल मतपत्रिकेचे निकाल घोषित करेल. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे मतदान संपल्यानंतर २ (दोन) कामकाजाच्या दिवसांत पोस्टल बॅलेटचे निकाल जाहीर केले जातील. स्क्रूटिनायझरच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.allcargologistics.com NSDL https://www.evoting.nsdl.com/ आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात www.bseindia.com Am{U www.nseindia.com. या वेबसाइटवर उपलब्ध केले जातील. कंपनी आपल्या नोंदणीकृत कार्यालयातही निकाल प्रदर्शित करेल. ठराव, आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजेच शनिवार. २५ मार्च. २०२३ रोजी पास झाल्याचे मानले जाईल

पोस्टल मतपत्रिकेद्वारे प्रस्तावित केलेल्या ठरावांच्या संदर्भात कंपनीच्या सचिवांना investor.relations@allcar gologistics.com येथे संबोधित केले जाऊ शकते ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेडच्य

संचालक मंडळाच्या आदेशानसा देवानंद मोजिद्रा

दिनांक : २३ फेब्रुवारी २०२३, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी (सदस्य संख्या: अ१४६४४) ठिकाण : मुंबई.



# इंडियन ओव्हरसिज बँक

मुंबई-बोरिवली पश्चिम शाखा दि झोन मॉल, चंदावरकर रोड, बोरिवली (पश्चिम), मंबई- ४०००९२

टेलिफोन: ०२२-२८९२६७४८ईमेल: iob0584@iob.in

(परिशिष्ट IV) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८ (१))

निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसिज बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात २४.११.२०२२ रोजीस रु. ८४,८८,४५७/- **(रुपये ग्रौऱ्याऐशी लाख अठ्ठ्याऐशी हजार चारशे सत्तावण्ण मात्र)** सह वसुलीच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने आणि आधारे पुढील व्याज, प्रभार इ. अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार/गहाणवटदार सौ. रेखा अनिल गुप्ता, श्री. अनिल लालनप्रसाद गुप्ता यांची पत्नी आणि श्री. अनिल लालनप्रसाद गुप्ता, लालनप्रसाद बंगालीप्रसाद गुप्ता यांचा मुलगा, राहणार फ्लॅट क्र. ३०१ आणि ३०२, ३रा मजला, बी विंग, साई सदरन, शास्त्री नगर, बाल राजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई- ४०००८० (यानंतर ''कर्जदार'' असा उल्लेख) यांना बोलाविण्यासाठी दिनांक २४.११.२०२२

**रोजीची मागणी सूचना** जारी केली होती. (१) कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सदरह् अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीचा नियम ८ आणि ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या

(२) विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा २४.११.२०२२ रोजीस रु. ८४,८८,४५७/- (रुपये चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याएँशी हजार चारशे सत्तावण्ण मात्र) सह प्रदानाच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेत नुमद वरील सदर तारखेपासून मान्य केलेल्या दराने आणि आधारे त्यावरील व्याज, प्रभार, परिव्यय इ. वजा मागणी सूचना जारी केल्यानंतर केले असल्यास काही प्रदान या रकमेकरिता इंडियन ओव्हरसिज बँक, मुंबई-बोरिवली शाखेच्या प्रभाराच्या अधीन राहील. कब्जा घेण्याच्या तारखेस देय थकबाकी ही प्रदानाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने आणि पुढील प्रभार, इ. सह देय रु. ८७,००,९४०/- (रुपये सत्त्याऐंशी लाख नऊशे चाळीस मात्र) इतकी आहे.

(३) कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

# स्थावर मिळकतीचे वर्णन

१. उपनिबंधक कार्यालय कुर्ला-३ मधील नोंदणीकृत रजि. क्र. केआरएल-३/३८९/२०२० धारक दिनांक ०९.०१.२०२० रोजीच्या विक्री कराराच्या अंतर्गत अधिक विशेषत: वर्णिलेली त्याचे इतर सर्व अनुषंगिक आणि हक्क आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'टी' वॉर्डच्या हद्दीतील साई सदन, एसआरए प्रोजेक्ट, शास्त्री नगर, बाल राजेश्वर रोड, गाव मुलुंड (पश्चिम), ालुका कुर्ला, जिल्हा मुंबई ४०००८० अशा ज्ञात इमारतीच्या ''बी'' विंग मधील ३ऱ्या मजल्यावरील मोजमापित २२५ चौ.फू. चटई क्षेत्र, निवासी फ्लॅट क्र. ३०२ येथे स्थित गाव मुलुंडचा सर्व्हे क्र. २५६ आणि २५७ चा सीटीएस क्र. ६(भाग), ७, ७/१ ते ७/३, ९, ९/१ । ९/४ आणि १० भाग धारक जमिनीवर उभी रचना, इमारती आणि जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग. मिळकत सौ. रेखा अनिल गुप्ता आणि श्री. अनिल लालनप्रसाद गुप्ता यांच्या नावे आहे.

उत्तरेला द्वारे झोपड्या दक्षिणेला द्वारे अरिहंत रॉयल

पूर्वेला द्वारे झोपड्या

पश्चिमेला द्वारे ओपन प्लॉट/रस्ता.

१. उपनिबंधक कार्यालय कुर्ला-३ मधील नोंदणीकृत रजि. क्र. केआरएल-३/३८९/२०२० धारक दिनांक ०९.०१.२०२० रोजीच्या विक्री कराराच्या अंतर्गत अधिक विशेषत: वर्णिलेली त्याचे इतर सर्व अनुषंगिक आणि हक्क आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'टी' वॉर्डच्या हद्दीतील साई सदन, एसआरए प्रोजेक्ट, शास्त्री नगर, बाल राजेश्वर रोड, गाव मुलुंड (पश्चिम), तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई ४०००८० अशा ज्ञात इमारतीच्या ''बी'' विंग मधील ३ऱ्या मजल्यावरील मोजमापित २२५ चौ.फू. चटई क्षेत्र, निवासी फ्लॅट क्र. ३०१ येथे स्थित गाव मुलुंडचा सर्व्हे क्र. २५६ आणि २५७ चा सीटीएस क्र. ६(भाग), ७, ७/१ ते ७/३, ९, ९/१ ते ९/४ आणि १० भाग धारक जिमनीवर उभी रचना, इमारती आणि जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग. मिळकत सौ. रेखा अनिल गुप्ता आणि श्री. अनिल लालनप्रसाद गुप्ता यांच्या नावे आहे.

उत्तरेला द्वारे झोपड्या दक्षिणेला द्वारे अरिहंत रॉयल पूर्वेला द्वारे झोपड्या पश्चिमेला द्वारे ओपन प्लॉट/रस्ता. दिनांक: २२.०२.२०२३

प्राधिकृत अधिकारी इंडियन ओव्हरसिज बँक अभ्युदय को-ऑप. बँक लि.

शुध्दिपत्र

सदर शुक्रवार, **दिनांक १७.०२.२०२३** रोजीचा **दि फ्री प्रेस जर्नल** आणि **नवशक्ति** मध्ये प्रकाशित

'विक्रीची सूचना'' च्या संदर्भात आहे. कृपया नोंद घ्यावी की, में. प्रोटोकोल मरिन सर्व्हिसेस प्रा.

लि. च्या अनु क्र. २० मध्ये नमूद एकूण थकबाकी रक्कम रु. ११३७.६६ <mark>लाख च्या ऐवजी</mark> रु.

(मल्टी-स्टेट शेड्युलड बँक) श्रम साफल्य बिल्डिंग, ६३ जी. डी. आंबेडकर मार्ग, परेल गाव, मुंबई - ४०० ०१२, टेलि. क्र. (०२२) २४१५३ ६९४/९५/९७, ६५०५३६९२

The spirit of Mumbai is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

रिकव्हरी आणि राईट-ऑफ डिपार्टमेंट, रिजन-॥ दि कॉसमॉस को-ऑप.बँक लि.

४४२२.०७ लाखाच्या एकूण थकबाकी असा वाचावा.

दत्र अरी आणि शर्ती जमें आहे तमेच गहिल

कर्जदार कंपनी, संचालक

दिनांक : २३.०२.२०२३

ठिकाण : मुंबई

ठिकाण: मुंबई

पत्रव्यवहाराचा पत्ताः होरायझन बिल्डिंग, १ ला मजला, रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम) मुंबई ४०० ०२८. फोन क्र. ०२२-२४४७६०१२/५७/५८

प्राधिकत अधिकारी

अभ्युदया को-ऑप. बँक लि

सही/-

सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या तरतुदी अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार कंपनी दारे त्याचे संचालक. हमीदार आणि संस्थेची हमी यांना यादारे सचना देण्यात येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण आहे, जिचा कब्जा दि कॉसमॉस को–ऑप. बँक लि. च्या प्रधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती अंतर्गत तपशिलानुसार ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही आधाराशिवाय'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

अाणि हमीदारांचे नावे	विक्री/लिलावाकरिता तारण मत्तेचा तपशिल			
कर्जदार कंपनी :  मे. बालाजी कार्स प्रा. लि. संचालक/हमीदार: श्री. श्यामसुंदर भगवानराम जांगीड सौ. कांचन श्यामसुंदर जांगीड हमीदार: कु. योगिता श्यामसुंदर जांगीड संस्थेची हमी : मे. बालाजी प्रॉपर्टीज् (भागीदारी संस्था) द्वारे त्यांचे भागीदार:- ए) श्री. श्यामसुंदर भगवानराम जांगीड बी) सौ. कांचन श्यामसुंदर जांगीड सी) कु. योगिता श्यामसुंदर जांगीड	नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा ठाणे मध्ये स्थित असलेल्या आणि वसलेल्या जमीनीचे भाग आणि विभागावरचे भाडेपट्टा धारक हक्काचे ते सर्व भाग आणि विभाग आणि प्लॉट क्र. २, स. क्र. ३२६-ए, ब्लॉक क्र. १०५, घर क्र. २७९, मिळकत क्र. १९९०२३७ पैकी त्यांचा उप प्लॉट क्र. सी धारक गाव माजिवडेच्या स्थानिक हद्दीमध्ये स्थित आणि मोहन मिल कंपाऊंड मध्ये स्थित मोजमापित सुमारे ४२२ चौ.मी. चटई क्षेत्र (मोजमापित ४५४२ चौ.मू. चटई क्षेत्र) चे भाडेपट्टा धारक जमीनीचे सदर भाग आणि भाडेपट्टा धारक जमीनीचे सदर भाग एकत्रित सह त्यावर उभारित रचना आणि त्यातील नंतरचे बांधकाम आणि जमिनीचा सदर भाग खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे-  • पूर्वेला किंवा त्यादिशेने : मोकळ्या जागेद्वारे, • दक्षिणेला किंवा त्यादिशेने : रस्ता द्वारे  • पश्चिमेला किंवा त्यादिशेने : घोडबंदर रोड द्वारे, • उत्तरेला किंवा त्यादिशेने : शेड द्वारे			
मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कब्जाची तारीख आणि प्रकार	राखीव किंमत	रु. ८,७५,००,०००/- (रुपये आठ कोटी पंच्याहत्तर लाख मात्र)	
मागणी सूचना दिनांकः १२.१२.२०१४ आणि रु. १३,७२,१२,२८७.४७ अधिक	३०.०६.२०१८ (प्रत्यक्ष)	इसारा अनामत रक्कम (ई. एम. डी.)	रु. ८७,५०,०००/- (रुपये सत्याऐंशी लाख पन्नास हजार मात्र)	
त्यावरील पुढील व्याज आणि प्रभार. ३१.०१.२०२३ रोजीसप्रमाणे उर्वरित		बोली वाढविण्याचे मुल्य	रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)	
थकबाकी रु. १३०२.९२ लाख अधिक त्यावरील पुढील व्याज आणि प्रभार आहे.		ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१३.०३.२०२३ रोजीस दु. ३.०० ते दु. ४.००	
		निरिक्षणाची तारीख आणि वेळ	०९.०३.२०२३ स. ११.०० ते सायं. ५.००	

वैधानिक सूचना:- सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) नुसार सदर सूचना ही ई-लिलावाच्या तारिख आणि वेळेपूर्वी संपूर्ण थकबाकी चुकती न केल्यास वरील नमुद तारीख आणि वेळी जाहीर ई-लिलाव विक्री करण्याबाबत

सदर कर्जाची कर्जदार कंपनी द्वारे त्यांचे संचालक, हमीदार आणि संस्थेची हमी यांना सुध्दा १५ दिवसांची सुचना समजण्यात यावी टिपः १. इएमडी प्रपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. २ इएमडी प्रदान करण्याच्या तपशीलकरिता कृपया प्राधिकृत अधिकाऱ्यांना संपर्क करावा आणि ३. इएमडी आणि केवायसी दस्तावेज सादरीकरणाची अंतिम तारिख आणि वेळ: १३.०३.२०२३ दु. १.०० वा. पर्यंत

https://cosmosbank.auctiontiger.net चा संदर्भ घ्यावा. सही/-प्राधिकृत अधिकारी दिनांक: २४.०२.२०२३ सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि

> रजि. ए.डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/ डीआरटीचा सूचना फलक विक्रीची उद्घोषणा वसली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वसली न्यायाधिकरण-।, मुंबई २रा मजला, टेलीफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५.

दिनांक: ०९.०२.२०२३ आर. पी. क्र. २९ सन २०१४ . रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्यशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन .... अर्जदार/प्रमाणपत्र धारव विरुध्द मे. राजश्री प्रिंटिंग इंक्स आणि अन्य

प्रक क्र. १. मे. राजश्री प्रिंटिंग इंक्स, ६-बी, नालंदा निकेतन, दत्त मंदिर रोड, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ आणि फॅक्टरी प्लॉट के. १७, मौजे खुपरी **प्रक क्र. २. श्री. राजेंद्र ए. राजश्री,** फ्लॅट क्र. ४०३/ए/ई/२, हायवे पार्क सीएचएसएल, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई-

ज्याअर्थी, सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु २,६०,१७,४७२.००/<mark>– (रुपये दोन कोटी साठ लाख सतरा हजार चारशे बाहत्तर मात्र</mark>) च्या वसुलीसाठी **मूळ अर्ज क्र**. १६१ सन २०१२ मधील वसुली माणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमानुसार रु. ६,३३,३३,६५५.०० <mark>(रुपये सहा कोटी तेहेतीस लाख तेहेतीस हजार सहाशे पंचावण्ण मात्र)</mark> मह एकवित पदील व्याज आणि प्रभागची ग्रक्कम वसलीयोग्य आहे

आणि ज्याअर्थी त्यावरील खर्च आणि व्याजासह रु. ६,३३,३३,६५५.०० (रुपये सहा कोटी तेहेतीस लाख तेहेतीस हजार सहाशे पंचावण्ण मात्र) ही

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत १७.०३.२०२३ **रोजी दु. २.०० ते दु. ३.००** दरम्यान आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. सी**९ इंडिया प्रा. लि. ची वेबसाईट https://www.bankeauction.com मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल आणि ईमेल . आयडी आहे gujarat@c1india.com आणि support@bankeauction.com, ई–लिलाव एजन्सीचा संपर्क क्र. ०१२४–४३०२०००,श्री. हरीष गोवडा, संपर्क क्र. ९५९४५९७५५५. बँक अधिकारी, श्री. कुंदन सी. पाटील, सिनियर ऑफिसर, संपर्क क्र. (मो.)-+९१-९८६९२६८८४८, पुढील तपशिलाकरिता संपर्कळ- (१) ८४५८९५५१११ आणि लॅण्डलाईन क्रमांक ०२२-२२८१९५८४.

खालील परिशिष्टात वर्णन नमूद केल्यानुसार वरील नावाच्या प्रतिवार्दीच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनयम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खार्ल शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

मत्तांचा पुढील तपशिलानुसार लिलाव करण्यात येईल:

1	3 ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '				
संच क्र.	मिळकतीचे वर्णन	निरिक्षणाची तारीख	राखीव किंमत	राखीव किंमत	बोली वाढविणे
१	अर्बन एरिया, तालुका आणि नोंदणी उपजिल्हा मुंबई उपनगर, जिल्हा आणि नोंदणी जिल्हा मुंबई मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव पोयसर, तालुका बोरिवली मधील सल्हें क्र. ५६(भाग), ६०, ६१ आणि ६३, हिस्सा क्र. ५ (भाग) समावष्ट बिल्डिंग क्र. २, हायवे पार्क सीएचएस लि., वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई – ४००९०१ येथील मोजमापित ५८० चौ.फूट		७३,३६,०००/-	७,३६,०००/-	२,००,०००/-

३. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

४. तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह संचानुसार इअर ही आरटीजीएस/एनईएफटीने मुंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेचा खाते क्र. ४१५२४४९४७, इंडिया बँक, मेन ब्रांच खाते, आयएफएससी कोड क्र. IDBI000B027 येथे जमा करावी. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती अपलोड करव्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे १५/०३/२०२३ **रोजी सं.** ४.३० **पर्यंत**. मिळकर्तींचे निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी १३/०३/२०२३ रोजी **स.** ११.०० ते दु. ४.०० मध्ये

करता येईल. ५. पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई–मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे.

६. केवायसी दस्तावेज म्हणजेच पॅन कार्ड, पत्त्याचा पुराव आणि ओळखीचा पुरावा, इमेल आयडी आणि घोषणेसह मूळ सही केलेली लिलाव बोली प्रपत्राची प्रत्यक्ष प्रत १५.०३.२०२३ रोजी किंवा पूर्वी सार्य. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-।, कर्ज वसुली न्यायाधिकरण-। मुंबई यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास बोली नाकारण्यात येईल.

). यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पुढील **दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-४** प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल. ८. खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७**५% उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी,** जर १५ वा दिवस

प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,००० / - पर्यंत २% दराने प्रबंधक. डीआरटी-। यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल ९. विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची

**रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस** असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने

नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.

१०. लिलाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. चा परतावा केवळ संबंधित बँकेकडून अशा बोलीदारांनी कळवलेल्या खाते क्रमांकातच केला जाईल. ११. मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल.

१२. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची	मिळकत	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात
क्र.	असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य	किंवा तिच्या	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे
	कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या	कोणत्याही	अशा अन्य	आणि त्यांच्या स्वरुप व
	मिळकतीचे वर्णन	हिश्श्यावर	कोणत्याही	मूल्याबाबत अन्य कोणतेर्ह
		निर्धारित महसूल	भारांचे तपशील	ज्ञात तपशील
٤.	₹.	₹.	٧.	ч.
٧.	अर्बन एरिया, तालुका आणि नोंदणी उपजिल्हा मुंबई उपनगर, जिल्हा आणि नोंदणी जिल्हा मुंबई मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हृद्दीतील गाव पोयसर, तालुका बोरिवली मधील सब्हें क्र. ५६(भाग), ६०, ६१ आणि ६३, हिस्सा क्र. ५ (भाग) समाविष्ट बिल्डिंग क्र. २, हायवे पार्क सीएचएस लि., वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१ येथील मोजमापित ५८० चौ.फूट बिल्टअप आणि ४४० चौ.फू. चटई, फ्लॅट क्र. ४०३.	ज्ञात नाही	ज्ञात नाही	ज्ञात नाही

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ९ फेब्रुवारी, २०२३ रोजी दिले.



विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच <u>https://www.cosmosbank.com</u> **किंवा** 

नि. क्र. ३९

....प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार